

9.4


ISSN 2278-3199

Volume - 06, Issue - 02, July - December, 2017

*A Half Yearly Peer Reviewed Multidisciplinary  
National Research Journal of Social Sciences & Humanities...*

National Journal on ...

# SOCIAL ISSUES AND PROBLEMS



Gondia Education Society's

PRINCIPAL

Govt. College of Arts & Science  
Aurangabad


**SETH NARSINGDAS MOR ARTS, COMMERCE &  
SMT. GODAVARI DEVI SARAF SCIENCE COLLEGE**

TUMSAR, DIST. BHANDARA - 441912.

**A Half Yearly Peer Reviewed Multidisciplinary National Research Journal of  
Social Sciences & Humanities....  
'Social Issues and Problems'**

**- CONTENTS -**

Sr. No.	Title of Paper	Authars Name	Page No.
1.	Ambedkarite Movement and Women	Deepa Pawar	...1
2.	Nature Poetry of Dr. A.P.J. Abdul Kalam	Dr. Rajshri Gajghate	...5
3.	Women Entrepreneurs	Dr. Kawita Lende	...7
4.	Indo Iranian Relations....	Dr. Mubaraque Quraishi	..11
5.	Adopter Categories of Tribals...	N. Gupta & G. Thomas	..13
6.	Methods and Approaches	Dr. Kanceez Quraishi	..16
7.	भारतीय अर्थव्यवस्था में कृषि का योगदान	डॉ. अर्चना बी. जैन	..18
8.	राष्ट्र के किसानों की व्याप्ति को दर्शाता प्रेमचंद्रजी का साहित्य	डॉ. मनीष जी. टेंगरे	..21
9.	नासिर शर्मा के साहित्य में शिल्प विधान एवं पात्र योजना	हरणोविंद सी. टेंगरे	..23
10.	डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद	डॉ. अनिल नितनवरे	..25
11.	भारतापुढील शैक्षणिक आव्हाने	डॉ. सरोज आगलांवे	..27
12.	हृष्टाश्रमातील वृद्धांच्या सामाजिक समस्या.....	डॉ. प्रसिला भुजाडे	..30
13.	जीवन कौशल्य आणि ज्ञानरचनावादाचा परस्पर संबंध	कु. दिशा गेडाम	..33
14.	मद्यपान: आधुनिक काळातील नवे आव्हान	डॉ. किशोर राऊत	..36
15.	ग्रामीण महिलांच्या विकासामध्ये स्वयं सहायता समुहाचे योगदान	डॉ. नलिनी बोरकर	..38
16.	लोकशाहीत राष्ट्रीय एकात्मता – एक आव्हान	डॉ. संपदा कुल्लरवार	..41
17.	साहित्यनिर्मिति पाश्चात्य प्रवासकांचे योगदान	डॉ. राजेश दिपटे	..43
18.	विषयना साधनेच्या प्रभावाने...कैद्यांचे सामाजिक...मानसिक परिवर्तन	डॉ. दिपक पवार	..45
19.	पक्षांतराचे लोकशाहीवर होणाऱ्या परिणामांचे अध्ययन	डॉ. दिपक कोटुरवार	..50
20.	महाराष्ट्रातील मराठा भुक्त मोर्चा व बहुजन कांती मोर्चा.....	डॉ. प्रदीप गजभिये	..52
21.	भारतातील संघटनात्मक दबावगटांनी भुमिका	प्रा. अविनाश फाळके	..55
22.	सामाजिक पर्यावरण व राजकीय उदासिनता.....	प्रा. शशीकांत घरे/डॉ. शारदा महाजन	..69
23.	भारतीय समाजातील आदिवासींची शैक्षणिक स्थिती	डॉ. मिनाक्षी बेसेकर	..64
24.	अनुसूचित जातीच्या सामाजिक समस्या व उपाय	डॉ. प्रकाश सोनक	..66
25.	‘ऊनपाऊस’ : सामाजिक बांधिलकी जोपासणारा कवितासंग्रह	डॉ. विजया राऊत	..68
26.	सामाजिक विकासाची संकल्पना व महिला विकास	डॉ. राहुल भगत	..71
27.	भारतीय कामगारांची वर्तमान रिस्ती आणि सरकारी धोरणे	कु. अर्चना देशमुख	..74
28.	लोकमान्य टिळकांचे राष्ट्रीय चबवळीतील योगदान	डॉ. प्रेमिता भोयर	..77
29.	शेतकऱ्यांची स्थिती आणि ‘बारोमास’	प्रा. संजय सिंगनजुडे	..81
30.	ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय	डॉ. अश्व पुंजाजी जाधव	..85
31.	मराठीतील अभिजात परंपरेचे रचरूप	डॉ. संजय पाखमोडे	..87
32.	गडविरोली जिल्ह्यातील जलसाधनसंपत्ती	डॉ. ए. एस. बावनकर	.. 90



National Research Journal on 'Social Issues and Problems' / V

**PRINCIPAL**  
**Govt. College of Arts & Science**  
**Aurangabad**

## वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सामाजिक समस्या आणि त्यांच्या पुर्नसामाजीकरणात येणा-या अडचणी

डॉ. प्रमिला भुजांड, सहायक प्राच्यापक, समाजशास्त्र विभाग, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

**प्रस्तावना :** महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात मातोश्री वृद्धाश्रम आहे. मातोश्री वृद्धाश्रम अत्यंत उत्कृष्ट असून विना अनुदानित आहे. औरंगाबाद येथील श्री. जुगलकिशोर तापडिया आणि सुविद्या सौ. पद्याताई तापडिया हा वृद्धाश्रम चालवितात, 'मातोश्री' वृद्धाश्रम 1996 या स्थापन केला. तो 1998 ला कार्यान्वित झाला. सर्व सोयीनी सज्ज शा वृद्धाश्रमात 50 आजोदा आणि 62 आजी असे 112 लागती जीवन जगत आहे. एकूण शासकीय अनुदानावर 92 वृद्धाश्रम स्थापन करण्यात आले. पण आता केवळ दोन वृद्धाश्रम शिल्प काऱ्यात आहे. एक पूर्ण, दूसरे औरंगाबाद येथे. ज्येष्ठ नागरिकांची संख्या भारतात 11.50 कोटी, महाराष्ट्रात 1.15 कोटी असून दरवर्षी त्यात 3 लाखांने भर पडत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना कौन्सलिंग करण्यासाठी 'ज्येष्ठ नागरिक संघ' स्थापन करण्यात आले आहे. आज समाजात दोन प्रकारचे वृद्ध दिसतात 1) पेन्शन धारक 2) पेन्शन नसलेले.

वृद्ध म्हणजे काय? तर जी व्यक्ति शरीराने, मनाने थकलेली असेल, खचलेली असेल, जी व्यक्ति पूर्णतः परावलंबी, असहाय व निराधार असते.

औरंगाबाद पैठण रोड, नक्त्रवाडी रोडवरील हे वृद्धाश्रम प्रदूषणाहीत वातावरणात, मनोहर अशा निसरगांच्या सानिध्यात, निसर्गाचे सौंदर्य घरी नैसर्गिकरित्या लाभलेले असले तरी व्यवस्थापनानेही ते वृद्धाश्रम जोपासले आहे. मुबलक पाणी, समोर व मागील वाजूस दोन थेंडी हिरवीगार लॉन्स, वृद्धांना वसण्यासाठी बाकांची व्यक्त्या, नास्की, नारळासारखीच शोभेची झाडे, गुलमोहर, आंबा, चिंच, जांबुळ, चिकू, निलगीरी उंचव उंचव झाड, हिरवा उंबर, चाफा, पांढरा चाफा, गुलाब, जास्वंद, शेवंदी, मोरगा अशा फुलांनी बहरलेली फूल झाडे आहेत. त्यामुळे हा वृद्धाश्रम रसनीय वनला आहे. रेस्टहाऊस टाईप निवासासाठ्या खोल्या, द्वीपायधी खोल्या, प्रशस्त किचन, टेबल, खुर्च्या यांनी मुक्त ऊसे दोन भव्य डायनिंग हॉल, (एक पुरुषांकरीता-एक स्त्रियांकरीत) प्रशस्त सभागृह, दुमजली कार्यालयांची इमारत, त्यात वाचनालय, व्यवस्थापकांचे कार्यालय, कर्मचारी निवासस्थान, दवाखाना, स्वतंत्रखेळ्या, मनोरंजन व ज्ञानवृद्धिसाठी वृत्तपत्रे, पुस्तके ग्रंथ, मासिके, साप्ताहिके, सभागृहात, टी. व्ही. भरपूर फर्निचर, रुंद सराळ रस्ते, निवास व्यवस्थेत कॉट्स, मच्छर दान्या, कपाट, खुर्च्या, पंखे, ट्युबज, संडास, वारुरुग, नळ यांची सोय, बागकामासाठी स्वतंत्र कर्मचारी, झाडझुड व स्वच्छतेसाठी कर्मचारी, स्वयंपाक करणे व वाढणे यासाठी कर्मचारी, लाभार्थी व कर्मचारी शांती व्यवस्था पाहण्याकरीता विद्याविभूषित व्यवस्थापक अशी व्यवस्था आहे. छत्रपती शाहू महाराज स्पेशलिटी हॉसिपिटल व रिसर्च सेंटर, कांचवाडी या संस्थेतील डॉक्टर व त्यांचा परिचारिक संच, आठवड्यातून एक दिवस गुरुवारी वृद्धांच्या आरोग्य तपासणीसाठी येऊन मोफत औषधी पुरवठा करतात. तसेच काही खाजगी डॉक्टर्स भेटी देऊन मोफत रोग

निदान करून औषधी पुरवितात. सेवामार्वी संस्थामार्फत दंत, खोल्ये तपासणी, मधूमेह, वी.पी. तपासणी कॅम्प घेऊन अॅपरेशन करलागत. आजारी मण्णसावर देखेख ठेवण्यासाठी स्वतंत्र ब्रदरची व्यक्त्या सकाळी सात वाजता चहा-दूध, नज १ वाजता नाश्ता, 12 वाजता भोजन, ५ वाजता, दुस-या वेळचे चहा-दूध, रात्री ७ वाजता भोजन अशी च्याल्फला आहे. ते सर्व ठरलेल्या वेळीच होत असते. व्यवस्थापकाचा सकाळी व्यायामातील योग्यापूर्वी सर्व खोल्यांच्ये राजंड, परिसरात राजंड घेतात.

महाराष्ट्र शासन व जीवनवाई तापडिया चॅरिटेबल ट्रस्ट संस्थानातील मातोश्री वृद्धाश्रम आहे. महाराष्ट्र शासनाने समाजातील अवस्थेहीम निराधार निराशीत वृद्ध व्यक्ति करीता 'मातोश्री वृद्धाश्रम' ही नवीन योजना कार्यान्वित केली आहे. या करीता 'मातोश्री वृद्धाश्रम' ही योजना औरंगाबाद जिल्हाकरीता 'जीवनवाई तापडिया चॅरिटेबल ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत वृद्धांना त्यांचा वृद्धपकाल सुरक्षी समाजातील व्यांगल्या प्रकारे व्यतीत करीता यावा यासाठी त्यांना सर्व संवेदी, रुक्कांवी, सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे वृद्धाश्रम निवासी सूक्ष्माश्रम महून चालविले जाणार आहे. या करीता येथे डॉरमेटरी ४ व एक इमारत ज्यात 12 खोल्या असून प्रत्येक खोलीत संलग्न प्रस्तावनाहीमी सोय आहे. याशिवाय स्वतंत्र इमारत ज्यामध्ये स्वपाकगृह, नौजानवाक्ष, कोठी घर वगैरेची सोय आहे. तसेच एक दोन मजली इकारसीसाठी कार्यालय, मनोरंजन कक्ष, वैद्यकीय सेवा, वाचनालय, बाग अभियान लांगोची संबंधीत कर्मवा-यासाठी निवास स्थान वैरै सोय केली आहे.

येथे प्रत्येक राहणा-या वृद्धांस झोपण्यासाठी पलंग, सर्तंरुची, सर्वी, उश्या, बेडशीट, चादर, कपाट, ब्लैंकेट, शिवाय ताट-वाटी, कब्ब-इच्छी, तांब्या, वादल्या वगैरेची सोय पुरविण्यात येणार आहे.

ज्या निराधार, निराशीत वृद्ध पुरुषाचे 60 वर्ष दिंवा महिलांचे क्षम 55 वर्ष पूर्ण आहे. अशांना प्रवेश दिला जातो. ज्या प्रवेशाकरीता यांची उत्तर रु.12,000 पेक्षा जास्त असेल अशा प्रवेशिता कडून रु. 3500 दरमहा, दरडोई शूलक आकारे जातात.

**मातोश्री संस्थेचे काही नियम :** 1. ही संस्था जाती, घर पक्क नियमांची अशी आहे. 2. या आश्रमात दाखल होणा-या वृद्धांनी फ्रॅक्चरांनी समानतेच्या भावनेने, प्रेमाने व सहकार्याने राहिले पाहिजे. 3. या आश्रमात धार्मिक अथवा जातीय अगर प्रादेशिक उच्च-नीच भावनाना स्थान दिले जात नाही. 4. आश्रमात कोणतेही दुर्बल सारू, ताडी, चर्स असर इतर मादक पदार्थांचे सेवन आचरता येत नाही. 5. आश्रमाच्या सर्व नियमांचे पालन आवश्यक आहे. 6. आश्रमाच्या व्यवस्थापकांच्या अस्त्रांनाही वाहेर जाता येणार नाही. 8. रजेवर जापे असल्याच (५ रुप्य) देन्यान, घरी जाणे, आरोग्य तपासणी, इतर महत्वपूर्ण व्यवस्थापकांचे घरावासी घेऊन सखर्याने जावे व यावे लागते. 9. आश्रमात रहताना शर्वैप



प्रकृतीप्रमाणे व्यवस्थापक सांगतील ते काम करावी लागतील. 10. आश्रमातील कालक्रमाना आश्रमाच्या नियमप्रमाणे करावे लागते. 11. नियमप्रमाणे न वागल्यास आश्रमातून केंद्राही घालवून दिले जाईल. 12. आश्रमात शाकाहारी भोजन मिळेल. मांसाहारी भोजन आश्रमात मिळणार नाही व कोणालाही स्वतः करु दिले जाणार नाही. 13. स्वतःची भांडी घुंटून साफ ठेवणे तसेच स्वतःचे कपडे घूंटे स्नान करणे अगर इतर स्वतःच्या जरूरीचे कामे स्वतःच करावी लागतील. (अपवाद आजारी पणात दुसः-याची योग्य व शक्य ती मदत दिली जाईल.) 14. संस्क्रेमच्ये दाखल झाल्यानंतर कोणते ही संस्क्रेकडून अगर कोणत्या व्यक्तीकडून मदत मागणार नाही व मदत घेणार नाही.


वृद्धांचे कुटुंबातील समायोजन करण्याचे उपाय: 1. भौतिक सुखावाबाबतची आसक्ती कमी करावी. भौतिक वस्तू ह्या उपायांगासाठी आहेत, उपगोगासाठी नाही. अशी धारणा झाली म्हणजे आपेआपच आसक्ती कमी होण्यास सुरुवात होते. 2. निवृत्ती आणि मृत्यु या दरभानचे आयुष्याचे दिवस बोनस समजून ती ईश्वरी देणे आहे. असे समजून हसत जगण्याचा प्रयत्न करावा. विचार सकारात्मक असावेत म्हणजे नैराश्य येत नाही. 3. शरीर निवृत्तीबोबरच मनानेही निवृत्ती स्वीकारली पाहिजे. अपेक्षा भंगाचे दुख्खी परिवर्ण कठीण असते. त्यासाठी अपेक्षांना आडा घालणे आवश्यक आहे. अपेक्षाच नसतील तर त्याचा भंग ही होणार नाही आणि अपेक्षाभंगाच दुख्खी सहन करावं लागणार नाही. 4. जीवन दुर्खी होण्यामार्गे अपेक्षा वाळगणे, भौतिक सुखावाबत आसक्ती असरां ही जशी कारणे आहेत. तसेच अहंकार हे ही कारण आहे. त्याचा त्याग करणे आवश्यक आहे. कारण अहंकार हा मानवाचा शत्रू आहे. 5. कर्मयोगा प्रमाणे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणे. 6. जीवनाच्या मुरुवातीप्रासून संतोष आणि समाधान मिळविण्याचा प्रयत्न केत्यास वृद्धापकाळ सुखी व आनंदी होईल. 7. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन, तन, मन, धन, यापैकी शक्य असणा-या मार्गानेच ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा. 8. जीवनातील आनंद ओळखून जीवन जागवे. 9. शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी स्वावलंबनाचा अवलंब करावा. स्वतःची काम वेळेवर करणे म्हणजे शरीर आणि मन यांना शिस्त लागेल. 10. वर्तमानकाळात जीवन जगण्याचा प्रयत्न करणे. 11. निवृत्तीनंतरचे व वृद्धापकाळाचे जीवन सुखी व आनंदी बनवायचे असेल तर सुरुवातीपासूनच अर्थिक नियोजन करावे लागेल. 12. मौनामुळे सर्व साऱ्य होते. मौनात राहयला शिकणे, ऐका जास्त, बोला कमी. 13. चिंता आणि चित्त! यात अनुरवराचा फरक आहे चिंतेमुळे चिता जवळ येण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या कारणाने आपण चिंता करतो ते दूर करण्यासारखे असल्यास करणे. 14. हास्य हे आरोग्याचे टॉनिक आहे. 15. गरजा कमी करून स्वतः हसणे इतरांना हसविणे. 16. आहार कमी व सांतिक घ्या. 17. साखर, मीठ, मैदा या वस्तूंचा त्याग, शक्य असेल तर आहारात त्याचा कमीत कमी वापर करावा. 18. वहा, कॉफी वर्जी करून वृद्धापकाळातील शारिरिक हानी पासून स्वतःला दूर ठेवणे. 19. दोन पिढीतील अंतर लक्षात घेऊन मुलांशी वागल्यास संघर्ष

टाळता येतो. 20. वृद्धांनी मुलांवर जसे संस्कार करणार तसे ते त्यांच्या नातवडावर करतील. 21. वृद्धपकाळात घरातील व्यक्तीना व इतरांना मागितल्याशिवाय सल्ला देऊ नका. 22. आपल्या स्वभावातील दोषांचा विचार करून स्वभावातील दोषांमुळे घरचे व आजूबाजूचे दुःखावले गेले आहे, त्यांचा विचार करून आपल्या स्वभावाला मुरड झाला. 23. आपल्या दुखाचा विचार न करता इतरांची दुःख पहा, ती ही अनुमवून स्वतःचे दुख कमी करा. 24. शरीराची व मनाची काळजी घेऊन, अभिरुची जोपासणे. 25. वृद्धांनी आपल्या जीवन काळात मृत्यूपत्र तयार करावे म्हणजे आपल्या मार्गे कुटुंबात मालमत्तेवरून कलह होणार नाही. 26. स्वतः शक्य तेवढे कार्यमन ठेवणे वृती सकारात्मक ठेवणे. 27. कधीही स्वतःला एकटे न समजात, सर्वांसोबत मिळून मिसळून राहणे. 28. राग माणसाचा शत्रू आहे, रागावणे कमी करणे. 29. बाटलीतील मादक पेय व रासायनिक शीतपेय टाळणे. 30. तेलकट, तुपकट पदार्थ टाळणे. 31. व्यायाम, योगासने नियत करणे. 32. चांगल्या सवरी स्वतःला लागणे. 33. वृद्धाश्रमात गेलेल्या व्यक्तिने स्वतःचे चित्त वाचन, मनन, चिंतन याद्वारे अद्यात्माकडे वळविले तर तो त्या टिकाणी स्वरूप चित्ताने राहु शकतो. 34. कौटुंबिक संवंधात जिळ्हाज्यात ताण निर्माण होणार नाही याची दक्षता पाल्य आणि पालक या दोघांनीही घेतली पाहिजे.

वृद्धांचे वृद्धाश्रमातील समायोजन: वृद्धांनी वृद्धाश्रमात एकदा प्रवेश घेतला की, त्यांचा निवास, भोजन, औषध याणी, कपडे, मनोरंजन कार्यक्रम याची जबाबदारी तर येतेच पण त्याचवरोंबर पुढील जबाबदा-या पार पाडाव्या लागतात.

1. वृद्धाश्रमात वरेचसे मनाविरुद्ध आलेले असतात ते पब्लून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी 24 तास नजर ठेवण्याची व्यवस्था असावी. 2. जीवनाच्या शेवटच्या टप्पातील जीवन जगणारे कोणत्या नाकोणत्या आजाराने पछाडलेले, घरून वैतागून आलेले किंवा मनाविरुद्ध पाठविल्यामुळे वैतागलेले असे वृद्ध असल्यामुळे शांत वृतीने काम करणारे व्यवस्थापक व कर्मचा-यांची नियुक्ति असावी. 3. वृद्धांना वृद्धाश्रमात आणून सोडले की अनेक लोक, नातोवाईक, कुटुंबकीय त्यांना मेटण्याचे टाळतात. अशा वेळी शरीरानेहोक तर मनानेही ते खवतात. निराशेपोटी ते स्वतः ला मृत्यूच्या जवळ आणतात. अशा वेळी केवळ जुजवी औषधोपचार करण्यारेवजी त्यांचे आयुष्य कसे वाढेल या करीताचे प्रयत्न घेणे गरजेचे आहे. 4. वृद्धाश्रम चालविण्यासाठी एनजीओ, सेवामार्यी संस्था, दानवीर लोक यांचे सहकार्य असणे उपयुक्त असते. 5. संचालक, व्यवस्थापक कर्मचारी, लाभार्थी या वार घटकांगाचे सहकार्य व समन्वय असणे आवश्यक असते. 6. 90 टक्के वृद्धांचे निधन वृद्धाश्रमात होत असते. मृत्युनंतरचे विधी वृद्धाश्रमातच करावे लागतात. त्यामुळे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पोलिस कार्यालय, दवाखांच्यातील अधिकारी, एखादा वकील यांचेशी चांगला संपर्क असणे आवश्यक असते. कुठलाही वाद न होता. 'मृत्यूपत्र' मिळणे आवश्यक असते. 7. प्रवेश देताना आवश्यक ती कागदपत्र याची लागतात. हा एक प्रकारत्या वृद्धाश्रमाचे संचालक आणि लाभार्थी यांच्यातील करारच असतो.





PRINCIPAL

Govt. College of Arts & Science  
Karad (Dist. Ratnagiri)

आणि त्यानुसार दोघांवर काही जबाबदा—या येतात, त्या सर प्राप्तक्षमा लागतात नसता करारभंग होण्याची शक्यता असते. ८. वृद्धप्रश्न यांनी विव असतांना देणीदाराकडून मिळणा—या देण्या, लाभार्थीकडून मिळणारे शुल्क, करावा लागणारा खर्च यासारखे पैशासंबंधीचे व्यवहार घाडत असतात. त्यामुळे रेकॉर्ड देवणे आवश्यक असते. त्यासाठी व्यवस्थापक आणि कर्मचारी जाणकार असून स्वच्छ पत्रव्यवहार, स्वयंसेवणाऱ्याची संस्थेशी सौहाद्र्यतेचे संबंध, असणे आवश्यक असते.

निर्झर्ष : संयुक्त कुटुंब पद्धती हव्यावरणे लोष पाकत साहे. हे विश्वची माझे घर' हे विचार नजरेआढ जात आहेत. जीवन सकारात्मक बनत चालल आहे. सुखी जीवनाची संकल्पना बदलत चालली आहे. संस्काराची गरज असताना ते मूलांवर करण्यासाठी आई-वडिलांना वेळ नाही. अनावश्यक गरजा वाढल्या आहेत. जीवनात ताय-तायव्य खाल्ले आहेत. याचा परिणाम मानसिक रोग जडण्यात होत आहे. असे मानसिक रोग जडलेल्या व्यक्ति कुटुंबात नको म्हणून त्यांना वृद्धाश्रमात फार्डिले जाते. आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, त्यांच्या सुरक्षेच्या समस्या वाढणारच. त्यासाठी शासन, जिल्हा परिषदा, सेवाभावी संस्था, महानगरपालिका, विकास मंडळ, सहकारी संस्था, अशासकीश संस्था, कंपन्या या सारख्या संस्थांनी पुढे येऊन वृद्धाश्रमाकरीता, सेवाभावी दृतीने कार्य करणे आवश्यक आहे. तसेच संस्थेचे संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी, लाभार्थी यांच्या सहकार्य आणि समन्वयातून वृद्धाश्रमाची कार्यक्रमता वाढविता येते. तसेच शिक्षण प्रणालीही बदलावाऱ्या लागेल. आजच्या शिक्षण प्रणालीत संस्कारात शिक्षणाची यश्च आहे. अतियवहारिकतेमुळे घरातील रक्काच नात असलेले वृद्ध त्यांना योझे वाटू लागतात. घरी संस्कार करु शकणारे आजी-आज्जेवा सद्दर्शनिक

संस्कृतीमुळे नाही. आई-चडिलांना मुलांना संस्कार घडविषयकसाठी येण्या नाही, आजी-आजोबाच्या प्रेमाला वंचित पिढी 'खरकेंद्री' झाली. शापूहा म्हणून जगतांना माणूसकीपासून दूर चाललेल्या फारमासिस्टुचे माणूसकीविरहीततेतून 'वृद्धाश्रम' निर्माण झाली. वृद्धाश्रमी शास्त्रग्रन्थाचा फौजदारी प्रक्रिया संहिता 125 अंतर्गत मुलांकडे (नैकर्की कल्पणा-श) पोटगी मागणे, कौटुंबिक हिस्यावर प्रतिवंधक कायद्या 2005 अंकार्डीत आर्थिक मदत घेणे, अत्रपूर्ण योजना, मोफत कायदेविक्षक सुविधा, बहु-रिवेट, सवलती, भर्ते, मेडीकलेम, आरोग्यविमा, राजीव शुद्धी चौराहाचर्यांची योजना, श्रावणबाबां योजना अशा ज्या योजना आहेत, फक्त ५० टक्के पुरुष 90 टक्के महिलांना या योजनांचा लाभ मिळत नाही. निर्बाह भर्यांचे पुरुष पाल्याकडून वृद्धांना असून भावितिक आणि आर्थिक परिस्थितींमुळे वृद्धांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. 1990 साली 9.2 टक्के, 2003 मध्ये 11.7 टक्के तर 2050 साल 21.1 टक्के वृद्धांचे ग्रन्थाण संस्कारावर उसा 'वर्ल्ड पापुलेशन एजिंग खण्ड 2013' चा अहवाल आहे.

वल्ड पांचुलशन एजन च०१५ २०१३ का जनपत्र - ८८  
 समुद्रेशन केंद्राच्या माध्यमाने कुटुंब आणि वृद्धांगंडा भर्तील  
 समायोजन वाढविले गेले तर वृद्धाश्रमात येणा—यांची संख्या कमी होऊल  
 शकते. तसेच व्यवस्थापन आणि वृद्ध यांच्यातील समायोजन व्याप्रभूत्याप्त  
 वृद्धाश्रमात कौटुंबिक वातावरण निर्माण होऊन वृद्ध शेक्टक्या स्वास्थ्य  
 आरामात घेऊ शकतात. तसेच वृद्धांशी संबंधीत घेणा—या समस्यांमधील  
 त्यांनी ख्यातच समायोजन केले तर वृद्धाश्रमात जाप्याची देखवी यांच्यापासून  
 नाही. समायोजनाचा मार्गच नसेल तर ‘वृद्धाश्रम’ अंतिम शर्यांवध लाई.

**संदर्भ :**  
शैक्षणिक भेटीच्या आघारावर, प्रत्यक्ष तथ्य संकलनावर आधारित संशोधनासऱ्या लेख.



Calgary

**PRINCIPAL**  
**Govt. College of Arts & Science**  
**Aurangabad**